

क्रिया^० 51, 6. 64, 14. इन्द्रिय^० MBu. 16, 124. गुण^० Bhaṅ. P. 2, 2, 80. — 2) *Einsperrung, Gefangensetzung*, pl. Bhaṅ. P. 7, 5, 43. — 3) *Enge: पर्वत^० Bergschicht* MBu. 3, 12341.

संनिवपन (von 2. वप् mit संनि) n. *das Zusammentragen* (des Feuers); davon संनिवपनीय adj. *damit verbunden*: इष्टि Çākṣ. Br. 19, 1. Ça. 9, 22, 6.

संनिवर्तन (von वर्त् mit संनि) n. *das Umkehren, Umwenden* (intrans.) MBu. 7, 6851 (pl.). R. 2, 27, 23.

संनिवाप (von 2. वप् mit संनि) m. *das Zusammenschütten*: ऋमीनाम् ĀPaST. 2, 12, 10.

संनिवाय (von 5. वा mit संनि) m. *Verknüpfung, Vereinigung*: गुण^० Bhaṅ. P. 2, 2, 22.

संनिवारण (vom caus. von 1. वृ mit संनि) n. *das Zurückhalten*: समरे पाण्डवेयानामभिधावताम् MBu. 9, 80.

संनिवार्य (wie eben) adj. *zurückzuhalten, zu hemmen*: वयोन्मुख Mān. P. 127, 41. ऋभिमान MBu. 12, 11983.

संनिवास (von 5. वस् mit संनि) m. 1) *das Zusammenweilen, Zusammensein* Bhaṅ. P. 9, 19, 27. — 2) *gemeinschaftlicher Wohnsitz, Nest* MBu. 12, 4366.

संनिवास (सत् + नि^०) adj. *bei Guten weilend*: Vishṇu MBu. 13, 7024.

संनिवृत्ति (von वर्त् mit संनि) f. *Wiederkehr*: ऋसंनिवृत्तये तदतीतम् Çāk. 137. ऋसंनिवृत्तये RAGH. 8, 48. ऋभूयःसंनिवृत्तये 10, 28.

संनिवेश (von 1. विष् mit संनि) m. 1) *Platzergreifung, Niederlassung*: संनिवेशं कर्त् sich niederlassen R. 5, 1, 7. ते यदाद्रसंनिवेशं कुर्वन्ति sich festsetzen in Suçr. 1, 82, 4. क्रियतां समाजसंनिवेशः man sorge dafür, dass die Versammlung Platz finde, UttARAB. 119, 9 (161, 9). सजातीयानामेकत्र संनिवेशः das an demselben Platze Stehen SĪH. D. 209, 9. — 2) *Auftrag*: लक्षणा^० so v. a. *Brandmarkung* Spr. (II) 6298. — 3) *Gründung*: पुरादीनाम् Verz. d. Oxf. H. 48, a, 2. — 4) *Anordnung, Einrichtung, Zusammensetzung, Arrangement*: व्यूहो विशिष्टः संनिवेशः Verz. d. Oxf. H. 230, b, 35. fg. 42. कन्यापुर^० DaçAK. 90, 4. 5. गृहसंनिवेशोपदेशकं KULL. zu M. 3, 163. स्कन्धावार^० KĀM. NITIS. 16 in der Unterschr. SĪH. D. 138, 49. केश^० NILAK. zu MBu. 3, 15785. सुमनसाम् Anordnung von Blumen MĀLATĪM. 18, 5. तथाविधलिपि^० SĪH. D. 268, 14. मुलभानुकारः खलु जगति वेधसो निर्माणसंनिवेशः MĀLATĪM. 151, 21. KULL. zu M. 10, 5. VP. 2, 12, 29. Bhaṅ. P. 2, 1, 38. 3, 26, 15. 5, 21, 1. 24, 7. 7, 9, 36. 11, 1, 10. 4, 4. 12, 4, 19. — 5) *Stellung, Lage* Suçr. 1, 83, 12. 320, 2. मुष्टि^० = ऋङ्कुलि^० Schol. zu P. 3, 3, 36. ज्योतिषाम् Verz. d. Oxf. H. 8, a, 29. उत्तानपाणिद्वय^० KUMĀRAS. 3, 45. स्तनान्तरे कल्पितसंनिवेशम् (कौतुककृत्समूत्रम्) 7, 25. RAGH. 6, 16. प्रियानितम्बोचितसंनिवेशैः — नखाद्यैः 17, 19. — 6) *Form, Gestalt, Aussehen*: घनवस्थितो भूमिसंनिवेशः UttARAB. 35, 10 (47, 4). RAGH. 16, 11 (vgl. jedoch die Corrigg.). Bhaṅ. P. 5, 23, 5. — 7) *Ort des Verweilens, Aufenthaltsort*: प्रियतमस्य MĀKĪH. 86, 11. मुनि^० RAGH. 14, 76. निजसेनासंनिवेशं तमागात् KATHĀS. 46, 248. जल^० Wasserbehälter Spr. (II) 1913. — 8) *versammelte Menge*: एतादृशे तत्रियसंनिवेशे MBu. 3, 15642. जनसंनिवेशे VARĀH. BRU. S. 89, 20. — 9) *die Anordnung, Einrichtung* personifiziert als Sohn Tvashṭar's von der Rakānā Bhaṅ. P. 6, 6, 42. — 10) fehlerhaft für संनिकाश (so ed. Bomb.) MBu. 5, 1825. — Nach den Lexicographen: = संस्थान AK. 3,

4, 48, 127. H. 1516. HALĀ. 4, 99. = संस्त्याय AK. 3, 4, 24, 153. = निकर्षण 2, 2, 18. — Vgl. संनिवेशिक.

संनिवेशन (von 1. विष् simpl. und caus. mit संनि) n. 1) *Wohnort. Wohnung* MBu. 1, 1896. 9, 2148. R. 7, 42, 16. KĀM. NITIS. 7, 50. — 2) *das Aufstellen*: eines Götterbildes VARĀH. BRU. S. 60, 22. — 3) *das Anordnen, Anbringen* SĪH. D. 408.

संनिवेशिन् adj. am Ende eines comp. *sitzend, steckend* in Suçr. 1, 83, 12.

संनिवेश्य adj. *hineinzulegen, hineinzustecken*: शिक्वे काञ्चनम् VARĀH. BRU. S. 26, 7.

संनिश्चय m. = निश्चय *eine feststehende Meinung*: न च संनिश्चयं यामि त्वाहं नहि in's Klare MBu. 12, 13792.

संनिषेव्य (von सेव् mit संनि) adj. *ärztlich zu behandeln*: घानुरो दि. कृतो राजा संनिषेव्यश्च (so ed. Bomb.) MBu. 8, 2999.

सन्निर्ग (सत् + नि^०) m. *ein gutes Naturell, Gutmüthigkeit* MBu. 1, 7305.

संनिहृती f. N. pr. eines Flusses (neben Narmadā) PĀJĀÇĪTENDUÇ 11, b, 8 (°कृत्याम् loc.). eines Tirtha MBu. 3, 7061. संनिहृत्या 7062. 7066.

संनिहृत्तु nom. act.: तीर्थसंनिहृत्तुदेव संनिहृत्तेति विष्णुता MBu. 3, 7066.

संनिहृत्ति 1) adj. s. u. 1. धा mit संनि. — 2) m. N. eines Agni MBu. 3, 14195.

सन्निहृत् (सत् + 1. कर्त्) stillen, befriedigen: पथेच्छसन्निहृत्तचित्रकौतुक KATHĀS. 122, 112.

सन्त्य n. = नृत्य Tanz HARIV. 8454. die neuere Ausg. hat eine andere Lesart.

संनेप partic. fut. pass. von 1. नी mit सम् P. 3, 1, 129. Schol.

संनेदयितव्य (vom caus. von 1. नृद् mit सम्) adj. *anzutreiben, anzufeuern* HARIV. 4554 nach der Lesart der neueren Ausg.

संन्यसन (von 2. ऋस् mit संनि) n. *Entsagung der Welt* BHAG. 3, 4. कृत adj. Verz. d. Oxf. H. 140, a, No. 280.

संन्यास (wie eben) m. 1) *Entsagung, das Aufgeben*: कर्मणाम् BHAG. 3, 1. 2. Bhaṅ. P. 3, 32, 34. नियतस्य कर्मणः BHAG. 18, 7. कार्यस्यास्य MBu. 2, 664. सर्वेषणा^० WINDISCHMANN, Sancara 100. क्रियाफल^० SARVADARÇANAS. 171, 18. प्राणा^० R. 5, 51, 6. सर्वसंन्यासं कर्तुम् RĀÇĪ-TAR. 3, 297. ohne Ergänzung *Entsagung der Welt* Ind. St. 2, 75. 78. 95. 175. M. 1, 114. 3. 108. 6, 96. BHAG. 6, 2. 18, 1. 2 (als काम्यानां कर्मणां न्यासः erklärt). MBu. 1, 627. 9, 2910. fg. 14, 1195. Bhaṅ. P. 11, 19, 38. DHŪRTAS. 90, 6. SARVADARÇANAS. 85, 13. Verz. d. B. H. No. 645. Verz. d. Oxf. H. 24, b, 11. 269, b, 12.

संन्यासं कर्त् 128, b, 30. R. GORR. 1, 77, 10. °योगे Muṅg. Up. 3, 2, 6. Ind. St. 5, 83. Verz. d. Oxf. H. 79, a, 28 (vgl. Z. d. d. m. G. 2, 339, No. 168).

— 2) *das Aufgeben aller Nahrung* HALĀ. 4, 75. — 3) *Erschöpfung, gänzliche Ermattung* Suçr. 2, 403, 1. VĪÇBU. 1, 10, 9. ÇĀÑG. SAṂU. 1, 7. 25. — 4) *Ubereinkunft*: कृतसंन्यासा KATHĀS. 4, 36. — 5) *Depositum, ein anvertrautes Gut* R. 2, 115, 14. fg. 17. 20 (127, 7. 10. fg. GORR.). °विधिना दत्तम् (खड्गम्) 3, 13, 17. MĀKĪH. 83, 7. — 6) *Einsatz beim Spiel* MBu. 3, 8034. — 7) *Nardostachys Jatamansi* (जटामोसी) Dec. ÇABDAĪ. im ÇKDU.

— Vgl. संन्यासिक und न्यास.

संन्यासप्रकृपा n. *das Ergreifen des Saṁnjāsa, der Entschluß der Welt zu entsagen* PĀÑĀR. 2, 7, 43. Verz. d. Oxf. H. 294, b, 33. °पद्धति f. Titel einer Schrift HALL 142.